

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)
अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना घरबांधणीनंतर
घरापोटी खरेदी केलेली जमीन व तदनुषंगिक
बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी
अर्थसहाय्य देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्र. :- इबांक २०१८/प्र.क्र.२०८/काम ७
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ०७ फेब्रुवारी, २०१९

वाचा: शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग क्र. इबांका २०१८/ प्र.क्र. २०८/ कामगार-७,
दिनांक १४ जानेवारी, २०१९

प्रस्तावना :-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) मंडळामार्फत राबविण्यास आणि त्यासाठी रु. १,५०,०००/- इतके अर्थसहाय्य देण्याबाबत संदर्भाधीन दिनांक १४ जानेवारी, २०१९ च्या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आलेली आहे.

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) या योजनेत लाभार्थ्यांकडे जमिन असणे आवश्यक आहे. सदर लाभार्थ्यांने खरेदी केलेल्या जमीन व इतर तदनुषंगिक बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची बाब शासनाची विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) चा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घरबांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे, असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य मिळण्यास पात्र राहतील.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करून घर बांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला देऊन अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांस जमीन खरेदी व घरबांधणीच्या अनुषंगिक बाबींसाठी केलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून रु.५०,०००/- पर्यंतचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येत आहे. हे मंजूर अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक बचत खात्यात जमा करण्यात येईल.

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०१९०२०७१०२७०३८२१० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(श.मा.साठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव.
- ३) मा.विरोधी पक्ष नेता (विधानपरिषद /विधानसभा)
- ४) सर्व सन्माननीय विधानसभा/विधानपरिषद सदस्य
- ५) मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव.
- ६) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- ७) मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- ८) मा. अध्यक्ष, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई
- ९) महालेखापाल-१ महाराष्ट्र (लेखापरिक्षा व लेखा अनुज्ञेयता), मुंबई.
- १०) महालेखापाल-२ महाराष्ट्र (लेखापरिक्षा व लेखा अनुज्ञेयता), नागपूर
- ११) मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक.
- १२) सर्व अ.मु.स /प्र.स./सचिव मंत्रालयीन विभाग.
- १३) प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक.
- १४) प्रधान सचिव (ग्राम विकास) यांचे स्वीय सहाय्यक.
- १५) सर्व सह सचिव / उप सचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी कामगार विभाग
- १६) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
- १७) सर्व अपर कामगार आयुक्त /उपायुक्त कामगार आयुक्त / सहाय्यक कामगार आयुक्त.
- १८) उप कामगार आयुक्त, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद.
- १९) सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई
- २०) निवडनस्ती (कामगार-७).